

February 9, 2024

To,
The Manager - DCS
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai - 400 001

Scrip Code: 512565

Dear Sir/Ma'am,

Sub.: Submission of newspaper cuttings of the extract of Un-audited Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2023.

Pursuant to the provisions of Regulations 30 and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we wish to inform you that the Company has published Un-audited Financial Results of the Company for the quarter and nine months ended December 31, 2023 in the newspaper, viz, Financial Express (English) and Pratahkal (Marathi) on February 9, 2024.

Copy of newspapers cutting in this regard are attached for your reference.

Kindly take the same on your record.

Thanking you,

Yours faithfully,

For Neelkanth Limited (Formerly known as R T Exports Limited)

Bhavik Bhimjyani Chairman & Managing Director DIN: 00160121

Encl: A/a

**FINANCIAL EXPRESS** 



NEELKANTH LIMITED

(FORMERLY KNOWN AS R T EXPORTS LIMITED) REGD OFFICE: 508, Dalamal House, Jamnalal Bajaj Road, Nariman Point, Mumbai - 400021 CIN :-L51900MH1980PLC022582, TEL :- 022 -4081-3000 Tel :- 91-22-22812000 Email :- headoffice@rtexports.com web site :- www.rtexports.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULT FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2023

		(Rs. In Lakh	s except per share data)
Particulars	Quarter Ending	Year to date figures for current period ended	Corresponding 3 months ended in previous year
	31.12.2023	31.12.2023	31.12.2022
	Unaudited	Unaudited	Unaudited
Total income from operations (net)	201.89	471.35	99.98
Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	25.30	19.55	23.52
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	25.30	19.55	23,52
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	25.30	19.55	23.52
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	25.30	19.55	23.52
Equity Share Capital	435.90	435.90	435.90
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance sheet of previous year)	8	5+	
Earnings Per Share (EPS) (of Rs.10/- each) (not annualised) Basic : Diluted:	0.58 0.58	0.45 0.45	0.54 0.54

Note:

 The above is an extract of the detailed format of the Unaudited Financial Results for the Quarter and nine months ended on 31st December, 2023 filed with the BSE Limited under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the Unaudited Financial Results for the Quarter and nine months ended on 31st December, 2023 are available on the Stock Exchange (s) and the Company website (www.rtexports.com). The financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind-AS) as notified under the

Companies (Indian Accounting Standards) rules, 2015 as specified under section 133 of the companies act, 2013. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on 8th February, 2024. By order of the Board

Date: 8th February, 2024 Place: Mumbai

DIN: 00160121 KERALA WATER AUTHORITY e-Tender Notice

NEELKANTH LIMITED

Chairman & Managing Director

Bhavik Bhimiyani

. KIIFB - Replacing 400mm Premo pipes by Laying 700mm DI K9 and 400mm DI K9 Pipes from Agastheswaram Temple to Mathilakam Sump. EMD: Rs. 2,00,000/-, Tender fee: Rs. 11,800/-, Last Date for submitting Tender: 26.02.2024 03:00:pm, Phone: 0487-2423230, Website www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in

Superintending Engineer PH Circle KWA-JB-GL-6-2295-2023-24 Thrissur

'IMPORTANT' Whilst care is taken phor to acceptance or adventsing

copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

1 TATA TATA POWER

THE TATA POWER COMPANY LIMITED Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai 400 001. Tel: 91 22 6665 8282; CIN: L28920MH1919PLC000567 Email: tatapower@tatapower.com; Website: www.tatapower.com

NOTICE OF RECORD DATE

NOTICE is hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 that following Record Date(s) have been fixed for the purpose of payment of annual interest to the holders of Unsecured, Redeemable, Taxable, Listed, Rated Non-Convertible Debentures: Date of Payment Rate of Interest Record date INE245A08232 7.77% INE245A08224 7.77% Tuesday, March 26, 2024 Sunday, March 10, 2024 INE245A08240 7.77% INE245A08273 7.72% Tuesday, March 12, 2024 Thursday, March 28, 2024 For The Tata Power Company Limited Place: Mumbail Vispi S. Patel

SURYA INDUSTRIAL DEVELOPMENTS LIMITED

Company Secretary

(₹ in Lakhs

CIN:L65921WB1980PLC033204 Regd. Office:14/1B Ezra Street Kolkata 700001 Email: slj2200@gmail.com, http://suryaindustrialdevelopments.in.net/ Extract of Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter and nine month ended December 31, 2023

SL. No.	PARTICULARS	Quarter ended 31-Dec-2023 (Unaudited)	Quarter ended 31-Dec-2022 (Unaudited)	Year ended 31-Mar-2023 (Audited)
1	Total income from operations (net)	048	3.98	7.93
2	Net Profit/ (Loss) for the quarter (before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	9.41	(0.02)	6.24
3	Net Profit/(Loss) for the quarter before tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	9.41	(0.02)	6.24
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary Items)	9.41	(0.02)	4.62
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	9.41	(0.02)	4.62
6	Equity Share Capital	20.00	20.00	20.00
7	Earnings Per Share (of Rs. 10/- each)			
-	Basic:	4.71	(0.01)	2.31
	Diluted :	4.71	(0.01)	2.31

Dated: February 8, 2024

 a) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock. Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange and the listed entity http://suryaindustrialdevelopments.in.net/

For and on behalf of the Board of Directors SATYA NARAYAN SUREKA Date: 08.02.2024 (DIN -00567139) Place: Kolkata Director

## SINGER

## SINGER INDIA LIMTED

CIN: L52109DL1977PLC025405 Registered Office: A-26/4, 2nd Floor, Mohan Co-operative Industrial Estate, New Delhi-110 044, India

Website: www.singerindia.com; E-mail: mail@singerindia.com; Tel: +91-11-40617777 EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

S. No.	Particulars	Quarter ended 31-12-2023	Quarter ended 30-09-2023	Quarter ended 31-12-2022	Nine Months ended 31-12-2023	Nine Months ended 31-12-2022	Year ended 31-03-2023
10011		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	10,383	10,741	12,297	31,770	34,861	46,475
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	101	163	47	285	346	372
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	101	163	47	285	1,070	1,096
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	80	121	51	217	807	832
5	[Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]			797	832	
6	Equity share capital (Face value of ₹ 2 per share)	1,224	1,224	1,074	1,224	1,074	1,224
7	Other equity (Reserves excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	12	27	5.	51	25	12,376
8	Earning per share (of ₹ 2 each) Basic- In Rupees Diluted-In Rupees	0.13 0.13	0.20 0.20	0.09	0.35 0.35	1.50 1.50	1.52 1.52

The above is an extract of the detailed format of financial results for quarter and nine months ended December 31, 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results for the quarter and nine months ended December 31, 2023, are available on the Company's website i.e. www.singerindia.com and also on the Bombay Stock Exchanges website i.e. www.bseindia.com.

II. The above financial results for the quarter and nine months ended December 31, 2023, have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors on February 08, 2024.

# Exceptional items and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS. For and behalf of the Board of Directors of

Singer India Limited

Place: New Delhi Date: 8-Feb-24

Rakesh Khanna Vice-Chairman & Managing Director DIN:00266132



Orchid Pharma Limited

Regd. Office: Plot Nos. 121 - 128, 128A - 133, 138 - 151, 159 - 164, SIDCO Industrial Estate, Alathur, Chengalpattu District - 603110, Tamil Nadu, India Ph. +91 - 44 - 2744 4471 - 78 Email id: corporate@orchidpharma.com Website: www.orchidpharma.com CIN: L24222TN1992PLC022994

	1						- 0	1		1740 CT		100	s.in Lakhs
				Stand	alone					Consol	dated		
S. No.	Particulars	Quarter ended December 31, 2023 (Unaudited)	Quarter ended Sept 30, 2023 (Unaudited)	Quarter ended December 31, 2022 (Unaudited)	Year to date figures December 31, 2023 (Unaudited)	Year to date figures December 31, 2022 (Unaudited)	Year ended Mar 31, 2023 (Audited)	Quarter ended December 31, 2023 (Unaudited)	Quarter ended Sept 30, 2023 (Unaudited)	Quarter ended December 31, 2022 (Unaudited)	Year to date figures December 31, 2023 (Unaudited)	Year to date figures December 31, 2022 (Unaudited)	Year ended Mar 31, 2023 (Audited)
1	Total Income from Operations	22,802.73	20,693.78	16,869.13	61,977.06	47,369.94	68,532.89	22,820.66	20,711.08	16,869.13	62,012.29	47,369.94	68,532.89
2	Net Profit! (Loss) for the period (before tax and exceptional items)	3,054.57	2,024.17	672.84	6,156.25	(1,068.38)	1,603.65	3,019.25	2,002.38	672.84	6,099.14	(1,068.38)	1,603.64
3	Net Profit! (Loss) for the period before tax (after exceptional items)	3,054.57	2,024.17	672.84	6,156.25	(1,068.38)	5,524.69	3,019.25	2,002.38	672.84	6,099.14	(1,068.38)	5,524.68
4	Net Profit/ (Loss) for the period after tax (after exceptional items)	3,054.57	2,024.17	672.84	6,156.25	(1,068,38)	5,418.88	3,019.25	2,002.38	672.84	6,099.14	(1,068.38)	4,847.17
5	Other comprehensive income (net of tax)	(64.70)	(123.57)	(36.59)	(194.09)	(109.79)	(17.88)	(64.70)	(123.57)	(36.60)	(194.09)	(109.79)	(17.88)
6	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	2,989.87	1,900.60	636.25	5,962.16	(1,178.17)	5,401.00	2,878.43	1,856.80	722.09	5,669.89	(1,391.92)	4,613.94
7	Equity Share Capital (face value of Rs.10 per share)	5,071.91	5,071.91	4,081.64	5,071.91	4,081.64	4,081.64	5,071.91	5,071.91	4,061,64	5,071.91	4,081.64	4,081.64
8	Reserves (excluding Revaluation Reserve)	NA	NA	NA.	NA	NA	69,114.62	NA	NA	NA	NA	NA	64,783.26
9	Earnings Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations) a. Basic	6.42	4.40	1.65	12.94	(2.62)	13.28	6.18	4.30	1.86	12.32	(3.14)	11.35
	b. Diluted	6.42	4.40	1.65	12.94	(2.62)	13.28	6.18	4.30	1.86	12.32	(3.14)	11.35

The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated and Standalone financial results for the quarter and nine months ended December 31, 2023 filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Consolidated and Standalone Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2023 are available on the website of the BSE Limited i.e. www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited i.e. www.nseindia.com, the stock exchanges where the Company's shares are listed and on the website of the Company i.e., www.orchidpharma.com

> For and on behalf of Board of Directors of Orchid Pharma Limited

Manish Dhanuka Managing Director DIN:00238798



Regd & Corp. Office: Global Infocity Park, 2" Floor, Block - A., No 40 Dr MGR Salai, Kandanchavadi, Perungudi, Chennai - 600 096. Phone: +91-44-24543500, CIN: L72200TN1999PLC054429 | Email: investorqueries@saksoft.co.in | website: www.saksoft.com

Extract of Statement of Consolidated Unaudited Financial Results for the

2				(Rs. in Lakhs)
Particulars	Quarter ended 31.12.2023	Nine month ended 31.12.2023	Quarter ended 31.12.2022	Nine month ended 31.12.2022
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
Income from operations	19,284.22	56,672.52	17,168.22	48,354.88
Net Profit / (Loss) for the period (before Tax,	50440044		11000000000000	£ 4040000
Exceptional and/ or Extraordinary Items)	3,016,36	9,693.50	2,673.98	7,556.79
Net Profit/ (Loss) for the period before tax	0 60	0.00	167 V	
(after Exceptional and/ or Extraordinary Items)	3,016,36	9,693.50	2,673.98	7,556.79
Net Profit/ (Loss) for the period after tax		-		
(after Exceptional and/or Extraordinary Items)	2,253.82	7,296.91	1,986.34	5,698.87
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss)				
for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	2,871.14	7,965.44	3,337.23	6,248.83
Equity Share capital	1,007.16	1,007.16	1,003.65	1,003.65
Earnings Per Share (of Rs. 1/- each)				
(for continuing and discontinued operations)-				
(a) Basic (Rs.)	2.24	7.26	1.98	5.69
(b) Diluted (Rs.)	2.30	6.89	1.82	5.24
Notes :	20.000		300000	2.50%
1.Key Standalone financial information			2007.1007.100	
Income from operations	5,475.57	17,140.62	5,343.49	15,216.01
Profit/( Loss ) before tax	1,101.23	3,298.50	1,191.63	2,656.31
Profit/( Loss ) after tax	876.77	2,613.64	969.99	2,119.19

2. The above is an extract of the detailed format of the Financial Results for the guarter and nine months ended December 31, 2023 filed with the Stock Exchanges on February 08, 2024 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results are available on the Company's website, www.saksoft.com and on the website of the Stock Exchanges www.nseindia.com and www.bseindia.com. For and on behalf of the Board of Directors

Place: Chennai Aditya Krishna Date: February 08, 2024 Chairman & Managing Director

# MOTISONS JEWELLERS LIMITED

Registered Office: 270, 271, 272 & 76, John Bazar, Jaipur Corporate Office: SB-110, Motisons Tower, Lalkothi, Tonk Road, Jaipur Tel No: +91-0141-4160000

Email: complianceofficer@motisons.com | Website: www.motisonsjewellers.com | CIN: U36911RJ2011PLC035122 STATEMENT OF STANDALONE FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON 31 DECEMBER 2023 [See Regulation 47(1) (b), 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015]

(Rs. in Lakhs) Three months Three months Year to date

S. No.	Particulars	Three months ended on 31 December, 2023 (Unaudited)	Year to date 31 December, 2023 (Unaudited)	Three months ended on 31 December, 2022 (Unaudited)
1	Income From Operations			
	a) Revenue from Operations	12321.32	30008.6	11350.29
	b) Other Income	5.20	9.28	0.62
	Total Income from Operations	12,326.52	30,017.88	11,350.91
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	1,456,99	2,973.88	1,211.68
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,456.99	2,886.36	1,211.68
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,078.26	2,144.31	917.35
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax and Other Comprehensive Income (after tax)]	1,077.40	2,143.45	917.76
6	Equity Share Capital	9,844.60	9,844.60	6,497.50
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	7,243,31	7,243.31	5,048.59
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) Basic: Diluted:	1.51	3.19	1.41

1 The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s) and on the company's website (www.motisonsjewellers.com).

2 These standalone financial results for the quarter and nine months ended on 31 December, 2023 have been reviewed and recommended for approval by the Audit Committee and accordingly approved by the Board of Directors of Motisons Jewellers Limited at the respective meeting(s) held on 08/02/2024. The statutory auditor have reviewed the financial results.

For and on behalf of the Board of Directors Motisons Jewellers Limited Sanjay Chhabra

Place: Jaipur

Date: February 08, 2024



## **Shemaroo Entertainment Limited**

(CIN: L67190MH2005PLC158288)

Registered Office: Shemaroo House, Plot No. 18, Marol Co-Op. Industrial Estate, Off Andheri - Kurla Road, Andheri (E), Mumbai – 400 059 Tel: +91 – 22 – 4031 9911 E-mail: compliance.officer@shemaroo.com Websites: www.shemaroo.com / www.shemarooent.com

EXTRACT OF THE UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED DECEMBER 31, 2023

Managing Director

DIN: 00120792

		Quartei	r ended	Nine Months ende
No.	Particulars	31.12.2023	31.12.2022	31.12.2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)
1	Total Income from operations	15,813	15,048	51,238
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	(2,636)	92	(2,042
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(2,636)	92	(2,042
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(3,043)	103	(2,601
5	Total Comprehensive Income (after tax)]	(2,965)	89	(2,668
6	Equity Share Capital (Face Value Rs 10 each)	2,718	2,718	2,71
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			
8	Earning Per Share of Rs 10 each (before and after extraordinary items)			
	Basic : Diluted :	(11.02) (11.02)	0.32 0.32	(9.71 (9.71

Notes:

Place: Mumbai

a. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on February 07, 2024.

b. The above is an extract of the detailed format of the Consolidated and Standalone Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the websites of the Company, National Stock Exhange of India Limited and BSE Limited at www.shemarooent.com, www.nseindia.com and www.bseindia.com, respectively.

c. Additional Information on Standalone Financial Results is as below:

				(Rs in Lakhs)	
03	Y	Quarter	r ended	Nine Months ended	
	Particulars	31.12.2023	31.12.2022	31.12.2023	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	
	Income from operations	14,774	14,395	48,541	
	Profit before tax	(2,732)	131	(2,327)	
	Profit after tax	(3,140)	141	(2,886)	
	Total Comprehensive Income (after tax)	(3,140)	141	(2,886)	

**By Order of the Board** For Shemaroo Entertainment Limited

> Hiren U Gada WTD & CEO

Date: February 07, 2024 (DIN: 01108194)

financialexo.



Place: Chengalpattu

Date: February 08, 2024

# मराठा समाजाचे नेते ॲंड शशिकांत पवार यांच्या नावे गिरगाव मध्ये चौकाची निर्मिती; कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई, दि. ८ (प्रतिनीधी) : कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतृन आणि पुढाकाराने मराठा समाजाचे नेते आणि मराठा महासंघाचे अध्यक्ष ॲड शशिकांतजी उर्फ आप्पासाहेब पवार यांच्या नावे गिरगाव मध्ये चौकाची निर्मिती करण्यात आली. आज मंत्री लोढा आणि लोकमत समूहाचे चेयरमेन विजय दर्डा यांच्या विशेष उपस्थितीत नवलकर लेन कॉर्नर, व्हीपी रोड गिरगाव येथे उभारण्यात आलेल्या या चौकाचे आज उदघाटन झाले. मराठा समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने धडपड करणारे ज्येष्ठ नेते शशिकांत पवार यांची आज प्रथम पुण्यतिथी आहे. त्या निमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून सदर चौकाची निर्मिती आणि उदुघाटन करण्याचे मंत्री लोढा यांनी ठरवले. येथे ज्येष्ठ नेते शशिकांत पवार यांच्या कार्याबद्दल माहिती देणारा फलक लावण्यात आला आहे. तसेच चौकाचे सुशिभिकरण करणे, दिव्यांची सोय, इत्यादी गोष्टी सुद्धा करण्यात आल्या आहेत.

#### नीलकंठ लिमिटेड (पूर्वीचे आर टी एक्सपोर्टस लिमिटेड

नोदणीकृत कार्यालय : ५०८, दलामाल द्वाचस, जमनालाल बजाज रोड, नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१. सीआवएन : L51900MH1980PLC022582 दूर. ०२२-४०८१-३००० द्र. ९१-२२-२२८१२००० ई-मेल : headoffice@rtexports.com वेनसाइट : www.rtexports.com

दि. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नव महिने

	(६. लाखात प्रा	ते शेखर ढाटा बगळता
तिमा <b>र्</b> ग अस्मेर	चाल् कालावधी असेरकरिता वार्षिक जाकडेवारी	गत वर्षावध्ये संबंधित ३ महिने अस्तेर
<b>\$2.29.909</b>	वर.र२.२०२व	११.१२,२०२२
असेच्मापरिश्रीत	अलेखापरिहीत	अलेखायरिक्षीत
२०१.८९	<b>Y6</b> 1.34	19.96
₹५.३०	<b>१९.</b> ५५	२३.५२
₹4.30	<b>१९.</b> ५५	२३.५२
74.80	શ્વ.ધ્ધ	२६.५२
₹4.३0	१९.५५	23.47
834.90	834.90	¥\$4. <b>\$</b> 0
-	-	-
0.46 0.46	0.84 0.84	0.48 0.48
	सस्तेर  १९.१५.९०५३  सरोजागरिकात  १०१.८९  १५.३०  १५.३०  ४५.३०	तिमाधे पाल् फालाच्यां अलेस्वरिता सांचेंच ताव्येयां।  वर. १५, १००१३ वर. १९, १००१ वर्षाणावीकांव आलेक्यारीयांव अलेक्यारीयांव २०१.८५ १८.३५ १९.३५ १९.३५ १९.५५ १९.३० १९.५५ १९.३० १९.५५ १९.३० १९.५५ १९.३० १९.५५ १९.५५ १९.५५ १९.५५

. वरील हे सेबी (सची अनिवार्यता व विमोचन आवस्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजेससह तिमाही व नउ महिने अखेर . परात ६ चर्चा (पूर्च जाजनाया व जानमाचन जानस्तर्यक्ता) जानम्यन १८५ च्या वाजन्य इंड करणात परात्र करन्य परावर्षक ६, ३१ डिसेंबर, २०१३ अखेरचा अलेखारपिसित वित्तीय अबबालाचा सारांस आहे. संपूर्ण अलेखारपिसित वित्तीय अबहाल तिमाही च नउ महिने अखेर दि. ३१ डिसेंबर, २०१३ अखेरचा प्रारूप स्टॉक एक्सचेंब व कंपनीची वेबसाइट <u>www.riexports.com</u> वर उपलब्ध आहे.

२. वरील अहवाल कंपनीज (भारतीय लेखा अहवाल) नियम, २०१५ (आवस्तडी यूरक) बिहित अनुसार कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत व कंपनी (भारतीय लेखा अहवाल) नियम २०१५ सुधारित अनुपालन नियम सहवाचन तथार केला आहे. . चयत अवस्या जमान (निर्धान राज्य अवस्या) गान, रिन्त (जानक स्वयं निर्धान अवस्य अवस्य अवस्य अवस्य (१४४ जानक प्रम (पारतीय रोज्या अवस्या) नियम २०१५ सुधारित अनुपानन नियम सवस्यन तथार केला आहे. ३. वरील अरुवाल लेखा समिती द्वारे मर्यादित केला आहे व दि. ८ फेब्रुवारी, २०१४ रोजी आयोजित समेच्या ठिकाणी त्यांच्या संबंधित संचालक मंडळाद्वारे मंजूर

नीलकंठ लिमिटेह

माविक मिन डीआयएन : ००१६०१२१

## **MAHA**VITARAN

### E-TENDER NOTICE

e-Tenders are invited from registered and experienced civil contractors registered with Government /Semi Government Organizations under appropriate class, & with MSEDCL for the civil works as listed below. The details of e-Tender are available at our web site www.mahadiscom.in Sale of tender document is from 09.02.2024 to 15.02.2024 and the due date of submission/uploading of tender documents is up to 12.00 Hrs. on 16.02.2024 The technical bid shall be opened, if possible, on same day after 12.00 Hrs. Contact: Office of the Executive Engineer, Civil Construction Cum Maint. Division, MSEDCL, "Tejashree", "A" wing, 3rd Floor, Karnik Road, Kalyan (West) – 421 301 Mob No. 8879629001

Tender No.	Name of Work	Est. cost Approx. (Rs. in Lakhs)	EMD (Rs)	Time limit (months)	Tender cost
EEC/KYN/ T- 130/2023-24	Construction of cement concrete road in the premises of 22 KV switching station, MIDC kharwai, Badlapur East Tal. Ambernath Dist. Thane.		11,200	3 Months	1000 + 18 % GST (Rs.1180)
		E	xecutiv	Sd/- e Engineer	(Civil),

MSEDCL, Civil Division, Kalyan

सदी/-

## // ASIAN

#### एशियन वेअरहाऊसिंग लिमिटेड सीआयएन: U01403MH2012PLC230719

र्नोदणीकृत कार्यालय : ५०८, दलाराम हाक्स, जमनालाल बजाज रोड, नरिमन पॉईट, मुंबई ४०० ०२१, दूरवानी क्र. ०२२-२२८१२०० इंगेल : Info.aslanw@gmail.com

दि. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाद्यी व नउ महिने अस्पेरकरिता

(६. लाखात प्रति शेअर हाटा बगळता)

विवरण	तिमाही अस्मेर	चालू कालावधी अखेरकरिता वार्षिक आकडेवारी	गत वर्षामध्ये संबंधित ३ महिने अखेर
	३१.१२.२०२३ अलेस्मापरीक्षित	३१.१२.२०२३ अलेखापरीक्षित	३१.१२.२०२२ अलेस्मापरीक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	88.88	१३१.९५	48.38
कालावधीकरिता निव्वळ नफा / तोटा (कर, अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीपूर्व)	११.५५	१६.५३	<b>१</b> २.०४
कर पूर्व कालावधीकारता निव्वळ नफा/ (तोटा) (अतिविशेष व/वा अतिरिक्त बाबीपश्चात)	११.५५	१६.५३	१२.०४
करपश्चात कालावधीकरिता निष्वळ नफा / तोटा	9.80	८.७१	१०.३९
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात नफा/ तोटा समाविष्ट व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न) (कर पश्चात)	9.80	८.৬१	१०.३९
इकिटी भाग भांडवल	३४८.७२	३४८.७२	\$v.586
उत्पन्न प्रति शेअर (ईपीएस) (७. १०/- प्रत्येकी)			
मूळ सौम्य	০. <i>२७</i> ০. <i>२</i> ७	0.74 0.74	0.5.0 0.5.0

१. वरील हे सबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ अंतर्गत विनियमन ३३ अंतर्गत बीएसई लि. समवेत दाखल दि. ३१ डिसेंबर, २०२३ अखेर तिमाही व नउ महिने अखेर कंपनीच्या अलेखापरीक्षित वित्तीय अहवालाचा विस्तृत सारांश आहे. सदर वित्तीय अहवालाचा तिमाही व नउ महिने अखेर संपूर्ण प्रारूप स्टॉक एक्सर्चेज वेबसाइट <u>www.bseindia.com</u> व कंपनीची वेबसाइट <u>www.asianw.com</u> व २. वित्तीय अहवाल कंपनी (भारतीय लेखा अहवाल) नियम, २०१५ अंमतर्गत कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित अधिसुचित

भारतीय लेखा अहवाल (आयएनडी-एएस) समवेत तयार केला आहे. ३. वरील अहवाल दि. ८ फेब्रुवारी, २०२४ रोजी आयोजित संबंधित त्यांच्या सभेमध्ये संचालक मंडळाद्वारे मंजूर व लेखा समिती द्वारे पाहण्यात आला

वेअरहाऊर्सिंग लिमिटेडकरिता

ध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन : ००१६०१२१

दि. ८ फेब्रुवारी, २०२४ ठिकाण : मुंबई

**महा**वितरण

## निविदा सूचना

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित कंपनीच्या संचालन व सुव्यवस्था विभाग, वाशी कार्योलयाअंतर्गत एक वर्षाच्या करारासाठी वाशी विभागातीलें लघुदाब वाहिन्या, उच्चदाब वाहिन्या व वितरण रोहीत्रे यांच्या ब्रेकडाऊन देखभाल व दुरूस्तीच्या कामासाठी तसेच नवीन वीज जोडणी देणे (NSC) या निविदांसाठी स्थानिक परवानाधारक विद्युत ठेकेदारांची नामिकाप्रविष्ट (Empeanelment) करणेसाठी ई-निविदा क्रमांक टेंडर क्र. १४, टेंडर क्र. १५, टेंडर क्र. १६ आणि टेंडर क्र. १७ एवरूण ४ निविदा महावितरण वंज्पनीच्या https://etender.mahadiscom.in संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आल्या आहेत. सदर निविदा विक्रीसाठी दि. ०५.०२.२०२४ ते २१.०२.२०२४ (०८.०० वा.) पर्यंत उपलब्ध राहतील. निवदा भरण्याची ॲतिम तारीख दि. २१.०२.२०२४ (११ .०० वा.) आहे. निविदेच्या आकृतीत/श्रुद्धीपत्रातीलकोणताही बदल यापुढे आमच्या वेबसाईटवर प्रकाशित केला जाईल.

कार्यकारी अभियंता सं.व.स्. विभाग वाशी

जनतेस कळविण्यात येत आहे कि माझे अशील श्री. प्रसंतकुमार नायर कडून पत्ता फ्लॅट क्र. ए / १०२, पहिला मजुला स्तलज कॉ. ऑप. हौ. सो. लि. पारस नगर, आचोळे रोड, नालासोपारा (पू) पालघर ४०१२०९. सदर मालमतेचे मेसर्स अपोलो आणि अससोसिएटस आणि श्रीमती सरस्वती बालाचंद्र-यांच्यात दिनांक २०.०४.१९८९ रोजीचा विक्रीच प्ताखळी कारनामाचा मळ करारनामा गहाळ झालेल आहे. सदरील कागदपत्र गहाण झाल्याची तकार क्र ५८३-२०२४ दिनांकीत ०५.०१. २०२४ आचोळे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. जर कोणालाई भाढळल्यास ते माङ्या क्लायंटला किंवा आम्हा ताबडतोब परत करावे. तसेच माझ्या अशिलांनी सदर मालमत्ता श्री. अशरफ अन्सारी यांना विकण्यार विचार केला आहे. उपरोक्त मालमत्तेसंदर्भात कोणत्याही व्यक्तीचा काही अधिकार, दावा व व्याज असल्यास तो प्रकाशित झाल्यापासून ७ दिवसांच्य आत कागदोपत्री पुराव्यासह खाली नमूद केलेल्या पत्त्यावर मला लेखी स्वरूपात् कळवावा, अन्यथ् असा दावा माफ केला जातो, सोडून दिला जातो असे

दि.:०९.०२.२०२४ ॲड. श्वेता सचिन पाटी कार्यालय पारोळ, ता. वसई, जि. पालघर ४०२३०३



२०९-२१०, आर्केडिया बिर्ल्डींग, २ रा मजला १९५, नरिमन पॉईट, मुंबई - ४०० ०२१.

ြည် जीसी व्हेन्चर्स लिमिटेड

कृपया या वृत्तपत्रात प्रकाशित झालेले आर्थिक निकाल पहा. या वृत्तपत्रात कंपनीचे नाव <mark>गीसी</mark> वेंचर्स लिमिटेड असे चुकीचे छापून आले असून त्या एवेजी जी सी व्हेन्बर्स लिमिटेड असे वाचावे. इतर मजकूर जसा आहे तसा राहील.

### **PUBLIC NOTICE** Notice is hereby given to the public a arge that my client MR. SANDEER

large that my client MR. SANDEER RAVINDRA BHATT, residing at Flat No 21, 2nd Floor, "PRATIKSHA" C.H.S. Ltd. Plot No. 234, T.P.S. III, 51st Road, Babha Borivali (West), Mumbai 400092, That SMT. JYOTI RAVINDRA BHATT DHARMESH RAVINDRA BHATT are the joint owners of Flat No. 21 2nd Floor, "PRATIKSHA" C.H.S. Ltd., Plo No. 234, T.P.S. III, 51st Road, Babhai Borivali (West), Mumbai- 400092. (hereinafter called and referred to as "the

said flat"). said flar).
WHEREAS SMT. JYOTI RAVINDRA
BHATT and MR. DHARMESH
RAVINDRA BHATT holding 100%
undivided shares in the said flat i.e. 50%

WHEREAS SMT. JYOTI RAVINDRA BHATT (Wife/Mother) expired intestate or dated 03/04/2017 at Mumbai and leaving behind only surviving legal heirs are i. Shr Ravindra R. Bhatt Husband, II. Mr Dharmesh Ravindra Bhatt Son, III. Mrs and Iv. Mr. Sandeep Ravindra Bhat

Whereas above mentioned first deponents release their undivided rights lated to Late Smt. Jyoti Ravindra Bhat in favour of my client as per Docume No. BRL-5/16851/2018 Dated 29/12/2018 and upon the terms and conditions Late Smt. Jyoti Ravindra Bhatt entire 50% rights of the said fla transferred in the name of my client. That society already transfers the entire undivided rights, interest and shares of Late Smt. Jyotl Ravindra Bhatt in favour of my client as per Registered Rele

Whereas Mr. Sandeep Rayindra Bhat and Mr. Dharmesh Rayindra Bhati ecame 100% owners of the said flat (i.e 50% each) and also now they intend to sel the said flat in favour of propo

Any person having any rights, title, claim or interest in the said flat, by way of sale inheritance, possession, succession mortgage, lien, lease, gift or otherwise howsoever in respect of the same, shall intimate the objection in writingto the thereof within 15 days from the date o publication of this notice or else any such claims by anyone shall not be considered and shall be deemed to have been waive and/or abandoned, and no claims shall b entertained thereafter there is no claim of anyone in respect thereof and whatever

Sd/- UDAY V. SINGH Advocate High Court
Office: 2/E/3, Ashirwad Apartment Dhaniiwadi, Rani Sati Man Malad East Mumbai-400097 Mobile Number: 9869076918 Date: 09/02/2024



SBI Global Factors Ltd. ६ वा मजला, दि मेट्रोपोलीटन बिल्डींग, बांद्रे-कुर्ला संकुल, बांद्रे (पू), मुंबई ४०० ०५१. द्र. ३०४४०३००/६६९४६०००

मागणी सूचना

सूचना याद्वारे खालील कर्जदार ड्रॅगन पावर टूल्स प्रा. लिमिटेड (कर्जदार), श्री. देवी प्रसाद शेट्टी (व्यवस्थापकीय संचालक) व मे. माउंट आबू होर्ल्डींग्ज प्रा. लि. (कॉर्पोरेट हमीदार), श्री. राधाकृष्णन त्यांचे संचालक यांनी **एसबीआय ग्लोबल फॅक्टर्स लिभिटेड** यांच्याकडून कर्ज सुविधा प्रमुख व्याजासह प्राप्त केली परंतू त्याचे प्रदान करण्यास कसूर केली आहे म्हणून त्यांचे कर्ज खाते अकार्यरत मालमत्ता (एनपीए) म्हणून वर्गीकृत करण्यात येत आहे. सदर सूचना सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या अनुच्छेद १३(२) अंतर्गत त्यांना त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर जारी केली होती परंतू ती परत आली आहे म्हणून याद्वारे सदर जाहीर सूचने मार्फत सूचित करण्यात येत आहे.

प्राप्त अधिकारान्वये

सचनेची

जनु. क्र.	कथदार य हगादार याच गाय	प्राप्त आवकारान्यय प्रतिभूत मालमप्तेषा तपशील/ पत्ता	तारीख	रनपार तारीख	यूपनपुरार थाकित र <del>क</del> म
2.	र. ड्रॅगन पावर दूल्स प्रा. लि. लिगल लॉंच रहेजा चेंबर्स, प्लॉट क्र. २१३, निराम पॉइंट मुंबई ४०० ०२१. फॅक्टरी कार्यालय : बी-१८, पुनित इंडस्ट्रियल इस्टेट, उाणे बेलापूर रोड, तुर्पे रेल्व स्टेशन समोर, तुर्मे पूर्व, नवी मुंबई ४००७०५. नॉदणीकृत कार्यालय : ११०३, दलामाल टॉवर्स, निराम पॉईंट, मुंबई ४०० ०२१. २. बांचंट अब्दू होल्डींग प्रा. लि. लालदेड कॉलनी, गीरीपुरा रावळपुरा कॉलनी, श्रीनगर, जम्मू व कश्मीर १९० ००५. बांचंट अब्दू होल्डींग प्रा. लि. ७५, कली जानी, जम्मू, जम्मू व कश्मीर १८० ००१ सांचंट अब्दू होल्डींग प्रा. लि. ११०३, दलामाल टॉवर्स, निराम पॉईंट, मुंबई ४०० ०२१.	युनिट क्र. ५०३ च ५०४, पाचवा मजला, रहेजा चेंबर्स रहेजा चेंबर्स प्रीमाम्पसेस को-ऑप. सोसाबटी लिमिटेड, प्लॉट क्र. २६, क्लॉक ३, बंकबे रिक्लेमेशन नरिमन पॉईंट, मुंबई ४०० ०२१.	29-01-2024	31-03-2009	₹. ₹₹,₹¥,०¥,००¥.₹¥

सूचनेची सबस्टीट्यूटेट सेवाकरिता पावले उचलण्यात येत आहे. बरील कर्जदार व/वा त्यांचे हमीदार (जे काही लागू असेल) बाद्वारे सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसांच्या आत थाकित रक्कमेचे प्रदान करावे, अन्यथा सीक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शीअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सीक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या अनुच्छेद १३ च्या उप-अनुच्छेद ४ अंतर्गत सूचनेच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत करावे.

विकाण : मुंबई दि. ०९.०२.२०२४ प्राधिकृत अधिकारी, एसबीआय ग्लोबल फॅक्टर्स लि.



कर्जदार व हमीदार यांचे नाव

Home First Finance Company India Limited CIN:L65990MH2010PLC240703
Website: homefirstindia.com Phone No.: 180030008425
Email ID: loanfirst@homefirstindia.com

संदर्भ: सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ चे नियम ८ चे उपनियम (१) अन्वये ताबा सूचना **ज्याअर्थी,** खालील स्वाक्षरीकर्ता हे **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरीटायक्केशन अँन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ऑसेटस् ऑन्ड एनफोर्समेन ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (कायदा क्र. ५४/२००२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या कलम १३(१२) सहवाचिता नियम ३ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमुद केलेल्या तारखांना त्यांनी मागणी सूचना वितरीत केली आहे आणि त्या सूचनेनुसार संबंधित सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत थकबाकी रक्कम जमा करण्याबाबत तुम्हाला/कर्जदारांन

कळविण्यात आले आहे. तुम्ही/सर्व कर्जदार हे खाली नमूद केलेली थकबाकी रक्कम विहित वेळेत भरण्यास असमर्थ ठरले असून **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड**ने सदर सरफायसी कायदा २०० च्या कलम १३ चे उपकलम (४) अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमृद केलेल्या प्रतिभृत मालमत्तेचा **ताबा** खाली नमृद प्रमाणे घेतलेला आहेः-कर्जदार/सहकर्जदार/जामिनदाराचे एकूण थकबाकी सूचनेची तारीख तारीख (रु.)

अमिता विजय तारी, विजय पांडुरंग तारी 🛘 फ्लॅट - १०३, आयान प्लाझा, डॉल्फिन स्कूल जवळ, नेरळ महामार्ग, वांगणी पूर्व - ४२१५०३ 06-02-2024 10-07-2022 3,77,024 कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की. खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत वर नमूद केलेल्या ताराखेला मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे

विशेषतः **कर्जदार/जामिनदार** आणि **सर्वसामान्य जनतेस** येथे सावध करण्यात येते की, सदर वर संदर्भीत मालमत्ता/प्रतिभूत संपदेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर

मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड** यांच्याकडे रक्कम पुर्णपणे जमा होईपर्यंत पुढील व्याजासह देय असलेली उपरोक्त मालमत्ता/प्रतिभूत मालमत्ते समोर नमुद केलेली रक्कम जमा करावी. कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतृद आहे.

प्राधिकृत अधिकारी, होम फर्स्ट फायनान्स कंपनी इंडिया लिमिटेड ठिकाण: मुंबई - ठाणे दिनांक: ०९.०२.२०२४

## मुंबईतील उड्डाणपुलांना मिळणार बोगनवेलचा साज

## विविध मार्गांवरील २० उड्डाणपुलांवर २ हजार कुंड्यांतून बहरणार बोगनवेल

मुंबई, दि. ८ (प्रतिनीधी) : मुंबईतील वाहनधारकांचा तसेच मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचा मुंबईतील प्रवास अधिक सुखकर प्रयत्नशील असते. याच प्रयत्नांत आता महानगरपालिकेच्या उद्यान विभागानेही पुढाकार घेतला आहे. मुंबईतील २० उड्डाणपुलांवरील दुभाजकांमध्ये तब्बल दोन हजार फुलांच्या कुंड्या ठेवण्यात येणार आहेत. या कुंड्यांमध्ये लवकरच

बोगलवेल बहरणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यान विभाग विविध उपक्रम राबवित

उद्यान विभागाने नुकतेच दिनांक २ ते ४ फेब्रुवारीदरम्यान येथील (पूर्व) भोसले जिजाबाई आणि

प्राणिसंग्रहालयात प्रदर्शन भरविले.

या प्रदर्शनातही तब्बल दहा हजार फुलांच्या कुंड्या ठेवण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनाला लाखो मुंबईकरांनी भेट दिली. त्यानंतर आता उद्यान विभागाने मुंबईतील २० उड्डाणपुलांची निवड करून तेथे बोगनवेल फुलांच्या २ हजार कुंड्या ठेवण्याचा उपक्रम हाती घेतला

मुंबईतील प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि नयनरम्य व्हावा यासाठी उद्यान विभागाने सर्वेक्षण करून या २० उड्डाणपुलांची निवड केली आहे. ही निवड करताना तसेच या दुभाजकांमध्ये फुलझाडे वाहतुकीस अडथळा होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्यात येणार त्यासाठी अधिकाधिक रुंद

अशाच पुलांची निवड केली



## टोटल ट्रान्सपोर्ट सिस्टम्स लिमिटेड

कॉपॅरिट आयडेटिफिकेशन क्रमांक : L63090MH1995PLC091063

**नोदणीकृत कार्यालय** : ७ वा मजला, टी स्केअर, चांदिवली पेट्रोल पम्पच्या समोर, साकी विहार रोड, साकी नाका, अंधेरी (पू), मुंबई ४०० ०७२, महाराष्ट्र भारत. द्र. क्र. +९१-२२-६६४१५०० फॅक्स : +९१-२२-६६४४१५८५ ईमेल : info@ttspl.in वेबसाइट : www.ttspl.in

दि. ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नड महिने अखेरकरिता अलेखापरिक्षीत स्थायी व एकत्रित वित्तीय अहवालाचा सारांश

अनु. ऋ.	विवरण	स्यापी						एकत्रित					
		तिमाडी अखेर			नच महिने अखेर		वर्ष अखेर	तिमाही अस्मेर		नत महि		ने अखेर	वर्ष असोर
		३१ डिसेंबर, २३	३० सप्टेंबर, २३	३१ डिसेंबर, २२	३१ डिसेंबर, २३	३१ दिसेंबर, २२	३१ मार्च, २३	३१ डिसेंबर, २३	३० सप्टेंबर, २३	३१ दिसेंबर, २२	३१ डिसेंबर, २३	३१ डिसेंबर, २२	<b>३१ मार्च,</b> २३
		अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	लेखापरीक्षित	अलेग्मावरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेखापरीक्षित	अलेरमापरीक्षित	लेखापरीक्षित
		₹.	₹.	₹.	₹.	₹.	₹.	₹.	₹.	₹.	₹.	₹.	₹.
१.	कार्यचलनात्न एकूण उत्पन्न	८,८५४.९६	९,०१६.११	११,३५३.७६	२७,२६६.३९	४२,७४२.८०	५२,२२१.८२	११,४५६.८८	११,१४५.८८	१३,२३८.६१	Se.059,55	४७,७११.६९	५९,०२७.२२
₹.	कालावधीकरिता (कर व अतिविशेष बाबी पूर्व) निव्वळ नफा/तोटा	२१८.९३	२२७.३५	₹ <i>¥.</i> ⊍ <i></i> €	७२६.२१	१,४४४.५८	१,७७५.८१	<b>₹</b> ₹9. <b>0</b> ₹	५४.९२	१७९.५४	३९१.३५	९७८.७१	९८४.८२
₹.	करपूर्व कालावधीकरिता निञ्चळ नफा/ तोटा (अतिविशेष बाबीपश्चात)	२१८.९३	२२७.३५	\$30.8\$	७२६.२१	१,४४४.५८	१,७७५.८१	१३७.९३	५४.९२	१७९.५४	३९१.३५	९७८.७१	९८४.८२
٧.	करपश्चात कालावधीकरिता निञ्चळ नफा/तोटा (अतिविशेष बाबीपश्चात)	१६१.८१	१५३.०८	२५७.०१	476.99	१,०७५.७२	१,३१९.५२	89.00	-79.७७	७३.२२	१८८.०४	\$09.38	५२४.०१
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/ तोटा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कर पश्चात)	१६२.४१	१५३.०८	२५७.७२	५२८.५३	१,०७६.३५	१,२६०.२१	<b>હ્</b> ઇ.4૬	- 79.७७	७३.९२	१८८.६६	६१०.०१	४६५.२०
ξ.	प्रदानित इकिटी शेअर भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रति इकिटी शेअर)	१,६१२.७०	१,६१२.७०	१,६१२.७०	१,६१२.७०	१,६१२.७०	१,६१२.७०	१,६१२.७०	१,६१२.७०	१,६१२.७०	१,६१२.७०	१,६१२.७०	१,६१२.७०
ь.	आरक्षित (आरक्षित मूल्यांकन चगळता) पूर्व वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये निर्देशित	-	-	-	-	-	७,६९०.५६	-	-	-	-	-	६,११९.००
٤.	उत्पन्न प्रति शेअर (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी) (चालू व अर्छांडित कार्यचलनाकरिता)												
	१. मूळ	१.००	0.84	१.६१	3.76	७.२३	८.६९	٥.٧٥	-0.83	٥.४٤	१.१७	४.१०	<b>3.</b> 84
	२. सौम्य	१.००	0.84	१.६१	3.70	6.23	८.६९	٥.٧٧	-0.73	०.४६	१.१७	४.१०	<b>3.</b> 84
टीप :													

बरील हे सेबी (एलओडीआर) विनियमन यांच्या विनियमन ३३ यांच्यासह प्रसिद्ध कंपनीच्या वैधानित लेखापरीक्षक यांच्याद्वरे मर्यादित अहवाल अनुसार अलेखापरीक्षित अहवाल आहे व दि. ८ फेब्रुवारी, २०२४ रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सीग मार्फत आयोजित त्यांच्या सभेमध्ये संचालक मंडळाच्या अहवालाद्वारे मंजूर व लेखा समिती द्वारे मर्यादित आहे. वित्तीय अहवाल कंपनी कायदा, २०१३ च्या कंपनी (इंडियन अकाउंटिंग स्टैंडईस) नियम, कंपनी (भारतीय लेखा अहवाल) (सुधारित) नियम व अन्य भारतामधील सामान्यपणे स्विकृत अन्य लेखा समिती द्वारे कंपनी कायदा, २०१३ च्या अनुच्छेद १३३ अंतर्गत विहित भारतीय लेखा स्टॅंडर्ड्स (आयएनडी एएस) यांच्यामध्ये तयार अहवाल आहे

वरील वित्तीय अहवाल सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन २०१५ च्या विनियम ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेजेससह दाखल वित्तीय अहवालाचा विस्तृत प्रारूपांचा सारांश आहे. संपूर्ण प्रारूप कंपनीची वेबसाइट <u>www.ttspl.in</u> वर नॅशनल स्टॉक एक्सचेजची वेबसाइट<u>www.nseindia.com</u> वर इन्वेस्टर टॅब अंतर्गत उपलब्ध आहे.

> श्रीकांत निबंधे सीएफओ व संचालक डीआयएन : ०१०२९११५

(रु. लाखात)

ठिकाण : मुंबई

टोटल ट्रान्सपोर्ट सिस्टम्स लिमिटेडकरिता

दि. ८ फेब्रुवारी, २०२४